

GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

CIN: L74110MH2006PLC163731

Regd. Office: 73A, SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai - 400 096
Corporate Office: Build Up Space/Unit 1308, Aggarwal Corporate Heights,

Netaji Subhash Palace, New Delhi-110034.

Tel. No.: 011-44789583; Website: www.giesl.in; E-mail: giengg2022@gmail.com

Date: April 27, 2023

Listing Compliance Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai 400051

NSE Symbol: GISOLUTION

Listing Compliance Department **BSE Limited**

Phirozee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 533048

Dear Sir/Ma'am,

Sub: Newspaper Advertisement of Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2023

We are enclosing herewith the copies of newspaper advertisement relating to the publication of Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2023, as published in Financial Express and Mumbai Lakshdeep newspapers, both dated April 27, 2023 in compliance with the provisions of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above information is also available on the Company's website at www.giesl.in.

You are requested to take the above information on record.

Thanking You,

Yours faithfully, for GI Engineering Solutions Limited

Deepak

Company Secretary & Compliance Officer

FINANCIAL EXPRESS

Remove 'misleading' ads, **NCPCR tells Bournvita**

VIVEAT SUSAN PINTO Mumbai, April 26

WITHIN WEEKS OF a food bloggerflagging high sugar content in health drink Bournvita, the National Commission for the Protection of Child Rights (NCPCR) on Wednesday asked the brand's parent firm Mondelez India to withdraw all misleading advertisements, packaging and labels on its product. The child rights body also asked the company in a notice to send a detailed explanation to the commission within seven days on the matter.

In a statement, a Bournvita spokesperson said that its claims were verified and transparent. "All ingredients have regulatory approvals. All the necessary nutritional information is mentioned on the pack for consumers to make informed choices," the spokesperson said.

The issue first came to the fore on April 1, when Revant Himatsingka, a food blogger and influencer, had uploaded a minute-long video criticising Bournvita for misrepresenting



SUGAR ROW

■ In a notice, the **National Commission** for Protection of Child Rights asked Bournvita to send within seven days a detailed explanation or report to apprise the panel on the matter

the nutritional value of its product on its packaging.

The video was widely shared, with over 12 million in views, which led to a legal notice from Mondelez India. Himatsingka, deleted the video from all platforms after being served the legal notice by the company on April 13. By then, the issue had triggered a wider debate on social media on the

nutritional value of food products, with the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) saying that it had taken note of the issue.

The NCPCR, on the other hand, said that its notice to Mondelez India was prompted by a complaint it had received which said that Bournvita was promoting itself as a health drink, even as it contained a high percentage of sugar and other substances that could impact a child's health. "The commission in this

regard observes that the product manufactured by your company is misleading the customers through its product packaging and advertisements. The commission observes that your product's labelling, packaging, display and advertisement claims are misleading for the general public. The product's labeling and packaging also fails to acknowledge the correct information regarding the contents used in the Bournvita health drink," NCPCR said in its notice to the company.

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

CIN: U67190MH1993PLC073154 Head Office & Regd Office: 3rd Floor, 301-304, Chandravillas Co-op Premises Society Ltd., AML Centre 2, 8 Mahal Industrial Estate, Off. Mahakali Caves Road, Andheri-East, Mumbai - 400 093 Tel: 022 - 6624 2700 Email: customercare@taurusmutualfund.com A copy of SAI, SIDs and KIMs of the schemes of Taurus Mutual Fund along with application form may be obtained from Fund's



NOTICE Hosting of Unaudited Half Yearly Results for the half-year ended 31st March 2023

Notice is hereby given to the Investors / Unit holders of all the Scheme(s) of Taurus Mutual Fund (the Fund) that in accordance with Regulation 59 of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI (Mutual Funds) (Second Amendment) Regulations 2012 vide SEBI Gazette Notification dated 26th September 2012, the Unaudited Financial Results of all the Schemes of the Fund for the half-year ended March 31, 2023 have been hosted on the fund's website: www.taurusmutualfund.com

Investors/Unitholders may accordingly view/download the results from the website: https://www.taurusmutualfund.com/financials

Place: Mumbai Date: April 26, 2023

Authorised Signatory Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related

documents carefully (A Government Undertaking Sponsored by Union Bank of India)
HEAD OFFICE:: RAGHU MANSION, 4/1, BRODIPET, GUNTUR-522 002, A.P. www.cggb.in

For Taurus Asset Management Company Ltd.

(Investment Manager for Taurus Mutual Fund)

Deposits ₹8558.78 crore **17.45**%**★**

Advances ₹9023.43 crore **22.05**%**★**

Aggregate Business ₹17582.21 crore **19.77**%**★**

Operating Profit ₹320.73 crore **19.50%★**

Net Profit After Tax ₹232.34 crore **43.12**%**★**

Net Worth ₹1000.61 crore

> **Net NPA** NIL

BEST REGIONAL RURAL BANK - WINNER under MSME BANKING EXCELLENCE **AWARDS 2022**

financialexp.epa

			Rs. in '000
PARTICULARS	SCHEDULE	31.03.2023	31.03.2022
CAPITAL & LIABILITIES			
Capital	1	74422	74422
Reserves and Surplus	2	9931715	7608282
Deposits	3	85587771	72868600
Borrowings	4	37599377	30465785
Other Liabilities & Provisions	5	2430959	2482760
TOTAL		135624244	113499849
ASSETS			
Cash and Balances with Reserve Bank of India	6	6197523	4593566
Balance with Banks and Money at call and Short Notice	7	19579092	16353796
Investments	8	16640335	14310813
Advances *	9	89663396	73261325
Fixed Assets	10	264525	255322
Other Assets	11	3279373	4725027
TOTAL		135624244	113499849
Contingent Liabilities	12	372005	312220
Bills for Collection		148837	185222
* Advances are netted of IBPC of Rs.700 crore as on 31.03.2022	Rs.800 c	rore as on 31.	.03.2023 and

FOI	RM - B			
PROFIT & LOSS ACCOUNT FOR T	HE YEAR	ENDED 31ST MA	ARCH 2023	
		THE SECOND NO.	Rs. in '000	
PARTICULARS	SCHEDULE	31.03.2023	31.03.2022	
1. INCOME				
Interest Earned	13	10434409	8948706	
Other Income	14	1582849	1277048	
TOTAL		12017258	10225754	
2. EXPENDITURE				
Interest Expended	15	5926772	4905784	
Operating Expenses	16	2883186	2636135	
Provisions and Contingencies		883867	1060443	
TOTAL		9693825	8602362	
3. PROFIT / LOSS				
Net Profit/loss(-) for the year		2323433	1623392	
Profit/Loss(-) brought forward		100	100	
TOTAL		2323533	1623492	
4. APPROPRIATIONS				
Transfer to Statutory Reserves		470000	325000	
Transfer to Other Reserves		1853433	1298392	
Transfer to Government / proposed dividend		0	(
Balance carried over to balance sheet		100	100	

TOTAL 2323533 Disclosure in financial statements - Notes to Accounts (Excerpts from Schedule 18): (1) CRAR: 14.53%, (2) Movement of Gross NPAs: (a) Opening Balance: Rs.6721.18 lakh, (b) Additions during the year: Rs.2335.67 lakh, (c) Reductions during the year: Rs.3348.22 lakh, (d) Closing Balance: Rs.5708.63 lakh, (3) Provision towards Standard Assets: Rs.2636.84 lakh, (4) Bank made provision for NPAs over and above the required provision as per IRAC norms. The Provision Coverage Ratio (PCR) stood at 100.00% as on 31st March 2023. Thus the advances shown in the balance sheet are net of NPA provision of Rs.5708.63 lakh, (5) Bank has not drawn any amount from Reserves during the current financial year 2022-23, (6) Provision made for income Tax: Rs. 86.22 crore, (7) Business Ratios: (i) Interest Income as a percentage to Working Funds: 8.08 % (8.23%), (ii) Non-interest income as a percentage to Working Funds: 1.22% (1.17%), (iii) Cost of Deposits: 5.28% (5.30%), (iv) Net Interest Margin 3.49% (3.72%), (v) Operating Profit as a percentage to Working Funds: 2.48% (2.47%), (vi) Return on Assets: 1.80% (1.49%), (viii) Business (Deposits plus advances) per employee: Rs.13.50 crore (Rs. 12.56 crore), (viii) Profit per employee (Net profit): Rs. 0.18 crore (Rs. 0.14 crore). [Figures in brackets pertain to previous year]. (8) During the year ended with March 2023, no penalty has been levied by RBI, (9) Priority Sector Lending Certificates (PSLC): (i) Bank sold PSLC-Agri of Rs. 900.00 crore & PSLC-SF&MF of Rs.1800 crore and earned income of Rs. 45.21 crore. (ii) Bank purchased PSLC-General of Rs.1200.00 crore & PSLC-Micro Enterprises of Rs.400.00 crore at a premium of Rs.2.35 crore. Note: (1) The financial statements for FY2023 are audited by Statutory Central Auditors, M/s N G RAO & ASSOCIATES, Chartered Accountants, Hyderabad. (2) The above results have been approved and taken on record by the Board of Directors of the Bank at the meeting held on 24.04.2023. (3) The financial results have been prepared in accordance with the Master Direction on 'Financial Statements - Presentation & Disclosures' dated 30.08.2021, issued by RBI and updated as on 20.02.2023 (as applicable to RRBs). (4) The net profit after tax is arrived at after considering provisions for standard assets and non-performing assets as per prudential norms issued by NABARD, provisions for staff related items, provision for taxes and other necessary provisions. Place : GUNTUR Date : 26-04-2023 Sd/- T. Kameswara Rao

Chairman

EXPLAINER

INDIA'S INTERESTS IN EQUITY OIL

The 'equity oil' issue got highlighted recently, after India faced the double whammy of spike in oil prices following the decision by Opec+ nations to cut production and Russia's Rosneft stating it will give dividends, not equity oil, to India. For India, which imports 87% of its oil needs, equity oil is key a energy-security tool. Manish Gupta takes a look



What is equity oil?

EQUITY OIL IS the share of oil production that an investor is entitled to receive based on their ownership stake in an oil field. If a company owns a 20% stake in an oil field which produces 100,000 barrels of oil per day, the company is entitled to receive 20,000 barrels of oil per day as its share of production.

It ensures availability and reduces uncertainty. Equity oil helps a country secure a reliable supply and partially protects it from geopolitical risks in terms of oil supply. Energy security is a major concern for India, and investing in oil assets abroad is a strategic move to ensure oil availability and support the country's economic growth. India started investing in oil assets abroad in the 1990s. Some of these earn dividends, while other investments are for equity oil.

35.9 MT

DOMESTIC CRUDE **OIL PRODUCTION IN FY15**

29.2 MT

DOMESTIC CRUDE OIL PRODUCTION IN FY23

VALUE OF IMPORT

IN FY23

\$146.6 bn

87% **IMPORTED CRUDE IN INDIAN BASKET IN FY23**

Why India needs equity oil

WITH LIMITED DOMESTIC oil reserves and falling production, India is the world's third-largest oil importer, which makes it vulnerable to fluctuations in global oil prices and supply disruptions. Ironically, since 2015, when Prime Minister Narendra Modi exhorted stakeholders to reduce import dependence, domestic crude oil production has fallen by about 19%—from 35.9 million tonne in FY15 to 29.2 million tonne in FY23.

Import dependence, instead of falling from 77% in 2015 to 67% by 2022 as Modi had wished, shot up to 87% in FY23. And, the import bill rose 30% to nearly \$147 billion in FY23. No new oil blocks were awarded in most part of the last decade. State-run ONGC, India's largest oil and gas producer, hasn't made any major recovery after the drying up of Bombay High as higher dividends constrain its cash reserves and capex.

India's equity-oil investments

ONGC VIDESH (OVL). the overseas arm of India's Oil and Natural Gas Corporation (ONGC), has the biggest stakes in foreign oil fields, particularly in Russia, Brazil and Mozambique. OVL has stakes in 33 oil and gas projects in 15 countries — Azerbaijan (two projects), Bangladesh (two), Brazil (two), Colombia (five), Iran (one), Iraq (one), Libya (one), Mozambique (one), Myanmar (six), Russia (three), South Sudan (two), Syria (two), UAE (one), Venezuela (two) and Vietnam (two).

The company, as per its website. adopts a balanced portfolio approach and maintains a combination of producing, discovered, exploration and pipeline assets. Other Indian companies like Oil India, BPCL and IOCL have also made investments in a few countries, including Sudan, the UK and Peru. These are both equity and debt investments.

How effective has equity-oil strategy been

THOUGHTHE STRATEGY is sound, it is yet to prove beneficial for the Indian oil sector. Investments in equity oil do secure long-term crude oil supplies for the country and reduce India's dependence on the volatile international oil markets, at least for the amount of oil under agreement in equity

deals. However, considering the country's total requirement, these investments are quite low and are far from having any meaningful stabilising effect on India's energy security.

India's biggest equity-oil investor, OVL, gets six million barrels whereas the yearly requirement is about 235 million

tonne. Apart from the investments being small, there are other factors such as geopolitical risks, unstable oil prices, and operational challenges.

At times, India has been elbowed out by the Chinese in acquisition of these assets. A decade ago, India lost to China in Kazakhstan, on the giant Kashagan

oil-field—India was looking to buy a 8.4% stake from ConocoPhillips. Generally, these resource-rich hot spots have high geopolitical risks.

India's investments in Sudan and Venezuela have faced political instability and sanctions affecting the supply of oil. Now, the assets in Sudan and Russia are facing challenges.

LKP SECURITIES LIMITED LKP CIN: L67120MH1994PLC080039

Regd Office :- 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai 400021 EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FOURTH QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2023 (Rs.in lakhs except per share data)

			STAND	ALONE	CO		CONSO	LIDATED	
	PARTICULARS	Quarter	Year	Quarter	Year	Quarter	Year	Quarter	Year
		Ended							
		(Audited)							
		31-Mar-2023	31-Mar-2023	31-Mar-2022	31-Mar-2022	31-Mar-2023	31-Mar-2023	31-Mar-2022	31-Mar-2022
1	Total Income from operations (net)	1,779.88	7,789.64	2,410.83	9,340.74	1,827.50	7,916.89	2,435.10	9,434.49
2	Net Profit/(Loss) from ordinary activties after tax	(45.25)	316.44	294.13	1,330.77	(23.17)	373.38	298.97	1,346.73
3	Net Profit /(Loss) after Extraordianry items	(45.25)	316.44	294.13	1,330.77	(23.17)	373.38	298.97	1,346.73
4	Paid-up Equity Share Capital	1,567.72	1,567.72	1,496.87	1,496.87	1,567.72	1,567.72	1,496.87	1,496.87
	Face Value of the Shares	2.00	2.00	2.00	2.00	2.00	2.00	2.00	2.00
5	Reserves excluding revaluation reserves		4,943.80		4,192.50		5,084.22		4,275.97
	as per balance sheet								
6	Earning Per Share (EPS) (Face value of Rs.2)								
	-Basic	(0.06)	0.42	0.40	1.79	(0.03)	0.50	0.39	1.81
	-Diluted	(0.06)	0.42	0.40	1.79	(0.03)	0.49	0.39	1.81
No	ntec '						-		

The above is an extract of the Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Fourth Quarter and Financial Year ended March 31, 2023. The detailed format for the same has been filled with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and is available on the website of BSE at www.bseindia.com and also on the website of the Company at www.lkpsec.com

Place: Mumbai Date: 26 April 2023 For LKP SECURITIES LIMITED Sd/-Pratik M. Doshi **Managing Director**

530 Indians evacuated from Sudan

PRESS TRUST OF INDIA New Delhi, April 26

TWO MILITARY TRANSPORT aircraft of the Indian Air Force (IAF) evacuated over 250 Indians from Sudan after a naval ship rescued another 278 citizens from the strife-torn country. The total number of Indians evacuated so far from Sudan stands at around 530, according to official data.

Under its evacuation mission 'Operation Kaveri ', India has set up a transit facility at Jeddah and all the Indians have been taken to the Saudi Arabian city after their evacuation from Sudan.

The first batch of 278 Indians were evacuated by Indian Navy's frontline ship INS Sumedha on Tuesday. Hours later, the first C130J heavy-lift transport aircraft of the IAF

> landed at Port Sudan to bring back more Indians. It was followed by evacuation by another C130J. According to external affairs minister S Jaishankar, the first C-130J aircraft brought to Jeddah 121 passengers while the second plane evacuated 135.

> "A second C-130 flight reaches Jeddah bringing 135 passengers from Sudan. OperationKaveri moving steadily forward," he tweeted. India has set up a control room in the Saudi Arabian city of Jeddah to facilitate evacuation of Indians from Sudan. Minister of state for external affairs V Muraleedharan has reached Jeddah to oversee the evacuation mission.

From Jeddah, India is set to bring back the Indians home in military transport aircraft of the IAF. Sudan has been witnessing deadly fighting between the country's army and a paramilitary group for the last 12 days that has reportedly left around 400 people dead. India stepped up its efforts to evacuate the Indians from Sudan as a 72-hour truce was agreed to between the Sudanese army and the paramilitary Rapid Support Forces (RSF) following intense negotiations. Jaishankar on Monday

announced launch of the mission 'Operation Kaveri' to bring back the stranded Indians from Sudan that has been witnessing fierce fighting following a power struggle between the regular army and a paramilitary force.

GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED CIN - L74110MH2006PLC163731

REGD OFF: 73A SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400096 PH NO: 022-44884488 FAX; 022-28290603 EMAIL - investors@giesl.in

Corporate Office- 1308, Aggarwal Corporate Heights, Netaji Subhash Palace, New Delhi 110034 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2023

			7	FIGURES IN L	AKHS EXCEPT	SHARE DATA	
Three Months Ended						Year Ended	
	Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from operations	37,747.39	43,934.76	2.95	84,285.91	11.22	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	185.30	132.95	(0.92)	330.60	(2.17	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	185.30	132.95	(0.92)	330.60	(2.17)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	142.96	132.95	(0.92)	288.26	0.72	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	142.96	132.95	(0.92)	288.26	0.72	
6	Paid up equity share capital (Face value of the share shall be indicated)	3,626.19	3,626.19	861.19	3,626.19	861,19	
7	other equity excluding Revaluation Reserves	(178.64)	(316.60)	(425.27)	(178.64)	(425.27)	
8	Earning per Equity Share:	N2-10-07-20-A11990	11477.942.20	0.0000000000000000000000000000000000000	350000000000000000000000000000000000000	330500000	
	Equity shares of par value Rs 10 each						
	(EPS for three and nine months ended periods are not annualised)	1					
(a)	Basic (in Rs.)	0.39	0.37	(0.01)	0.79	0.01	
(b)	Diluted (in Rs.)	0.39	0.37	(0.01)	0.79	0.01	

- The financial results of the company have been prepared in accordance with Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act 2013 (the Act) read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations 2015.
- The above Audited Financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting at the corporate office held on April 25, 2023. The Statutory Auditor of the Company has carried out an audit of the above Financial Results of the Company for the guarter and financial year ended March 31, 2023 in term of the Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have issued an unmodified Independent Auditor's Report thereon
- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. and on the website of the Company i.e. www.giesl.in. For GI Engineering Solutions Limited

Vishesh Gupta Director DIN:00255689

Place: Delhi

Date: 25th April,2023



PUBLIC NOTICE							
NOTICE is hereby given that the below mentioned Sub Broker / Authorised Person is no longer affiliate as Sub Broker / Authorised Person of Kotak Securities Limited.							
Sub Broker/ Authorised Person Name	Trade Name	Exchange Registration Numbers of Sub Broker / Authorised Person	Address of Sub Broker/ Authorised Person				
NEHA HITEN	NEHA HITEN	NSE - AP029117231	Opp Pooja Hotel 601/602 Kailas Mansarovar Harbanii Lane M G Road				
SHAH	SHAH	BSE - AP01067301100081	Ghatkopar East Mumbai 400077				
Please note that above mention Sub Broker (SB)/Authorised Person (AP) is no longer associated with us Any person henceforth dealing with above mention SB/AP should do so, at their own risk. Kotak Securities							

Ltd. shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date, investor are quested to inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notification, failing whic t shall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AP.

itshall be deemed that there exists no queries against the above mentioned SBIAP.

Chatak Kotak Securities Limited. Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Kurla Kotak Securities Complex, Bandra (E), Mumbai 400051. Clil: U99999MH1994PLC134051, Telephone No.: +22 43360000, Fax No.: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com Correspondence Address: Infinity IT Park, Bldg, No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malac (East), Mumbai 400097. Telephone No: 42856825. SEBI Registration No: INZ000200137 (Member o NSE, BSE, MSE, MCX & NCDSL), AMFI ARRO 1014, PMS INP000000258, and Research Analys INH000000586. NSDLCOSL: IN-IN-DP-629-2021. Compliance Officer Details: Mr. Sandeep Gupta Call 022-42858484, or Email: ks.compliance@kotak.com.

PUBLIC NOTICE

The public is hereby informed that my client intends to purchase the immovable property more particularly described in the Schedule hereunder and referred to herein as the Schedule Property belonging to Late Sonu Ramchandra Vengurlekar through his legal hei being 1) Smt. Akshada Ashok Vengurlekar, 2) Mrs.Yogita Yaswant Chinchkar 3) Smt Manisha Prakash Vengurlekar 4) Miss Pournima Sudhakar Vengurlekar who represents my client sous and revert the reliable for the School Control of client save and except the said four legal heirs there are no legal heirs of late Son Ramchandra Vengurlekar therefore, they are the sole and absolute owner of Schedule Property having unrestricted rights of alienation over the same. The Legal Heirs of the Owner have further represented my client that the Schedule Property is free from all encumbrances, charges, liens, litigation, and /or any third-party rights /claim of any nature

lotice is hereby given to the general public that if any person/s, entity, company, firm, nstitution (corporate or otherwise) has any claim, right, title, interest, pending litigatior enancy, mortgage, charge, lien, or demand or any other interest of whatsoever upon th Schedule Property or any part thereof, the same may be brought to the notice of the undersigned in writing together with all details and documents in support of such claim within 7 (Seven) days hereof, failing which it shall be deemed that the aforesaid Owner has a clear and marketable title to the Schedule Property and our client would be at liberty to proceed and enter into the intending transaction in respect of the Schedule Property. Any objection and/or claims received after the expiry of the period mentioned above shall neither he binding not binding upon our client.

bjection and/or dame of the binding nor binding upon our client.

SCHEDULE PROPERTY

SCHEDULE PROPERTY ALL the piece and parcel of immovable property bearing Survey No.341(P)C.T.S.No.631(P Flat No. 2555, admeasuring 220 Sq.ft, Area on the Second Floor in building No.55, Goku Flat No. 2555, admeasuring 220 Sq.ft, Area on the Second Floor in building No.55, Göku Co-op. Housing Society Ltd, Gandhi Nagar, Bandra (East), Mumbai-400 051, Maharashtra.

Date: 27/04/2023

Adv Satish J. Agarwal

2nd Floor, Pushp Enclave, Opp. Sanghavi Apartment Near Bajaj

Municipal School & Platform No.1 Kandivali(West), Mumbai-67.9769383431 Date: 27/04/2023

advocatesatishj@gmail.com

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, १) श्री. दिलिप रमणलाल शाह व २)

श्रीमती इला दिलिप शाह हे फ्लॅट क्र. ए/२०४

२रा मजला, वृंदावन को-ऑप. हौ.सो.लि.

आनंद नगर, नवघर, वसई रोड (प.), ता. वसई

पालघर, महाराष्ट्र - ४०१२०२ या जागेचे मालक

/ धारक आहेत. श्रीमती इला दिलिप शाह यांचे

0५.0९.२0१० रोजी निधन झाले. त्यांच्या

पश्चात कायदेशीर वारसदार श्री. दिलिप शाः

(पती) व श्रीमती अर्पिता भरत शाह (विवाहित

मुलगी) आहेत. श्री. दिलिप रमणलाल शाह यांनी आम्हाला कळविले आहे की, श्री. मतियार रहमान

(एक भाग) व १) श्री. दिलिप रमणलाल शाह

व २) श्रीमती इला दिलिप शाह (द्वितीय भाग)

यांच्या दरम्यान झालेला दिनांक २३-११-१९८५

रोजीचा मुळ करारनामा हरवला आहे आणि सदर

करारनामा कोणतेही वित्तीय सहाय्य घेण्यासाठी

उपयोगात आणलेले नाही. लापता नोंदक्रमांक १०२५८/२०२३ नुसार माणिकपूर पोलिस ठाणे

जर कोणा व्यक्तीस, संस्थेस, समुहास, न्यास

बँका इत्यादींना याबाबत काही मालकीत्व अधिकार किंवा ताबा किंवा आक्षेप किंवा दावा

असल्यास त्यांनी मुळ स्वरूपातील दस्तावेजी

पुराव्यांसह सदर सुचना प्रकाश तारखेपासून १४

दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे अन्यथा नंतर कोणतेही दावा किंवा अधिकार

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Girdharlal Gangaram Sadhwani & Mrs. Harigangaben

Manilal Modi, the previous owners of Flat No.

202 2nd floor Shree Rai Mandir C.H.S. Ltd.

Behind Old Petrol Pump, Mira Bhayandar

Road, Mira Road (E), Dist. Thane 401107 expired on 14/01/2001 and 13/04/2021

respectively. On behalf of my clients, Mr. Kanaiyalal Manilal Modi, Mr. Rameshchandra

Manilal Modi & Mr. Bharatbhai Manilal Modi (present owners of the said flat),

undersigned advocate hereby invites claims

or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the shares

and interest of the deceased member in the

said flat within a period of 7 days from the

publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/

objections are received within the period préscribed above, my clients shall be at the

liberty to deal with the shares and interest of

the deceased member in the manner they

Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop,

Mira Road East, Thane 401107

ents Link Intime India Privat

LATHA PRASAD

राजिंदर राय सूद

deem fit.

Place: Mira Road, Thane

PUBLIC NOTICE

Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai-400 07

(LATHA PRASAD) | D03144 | 2052297 | 136757293 - 136757644 | 352

The Public are hereby cautioned against purchasing or deal

certificate/s should lodge such claim with the Company

Limited 247 Park, C-101 L.B.S. MargVikhroli (West), Mumba

400 083, India within 15 days of publication of this notice afte which no claim will be entertained and the Company shall

Maharashtra, India registered in the name of the follow Shareholder/s have been lost by them.

Sr. | Name of the No. | Certificate No. | No. | Shareholder(s) | Folio No. | Certificate No. | Distinctive No.

n any way with the above referred share certificates Any person who has any claim in respect of the said Shar

proceed to issue Duplicate Share Certificate/s.

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्रीमती परमावती सुद, यांचे १६.०६.१९८३ रोजी निधन झाल्याने कायदेशीर वारसदार म्हणून न्यायालयाकडून वारस

आदेशामार्फत स्वर्गीय श्री. मंगतराम सुद यांचा मुलगा राजिंदर राय सुद पत्ता

जी/५०, कॅनोट सर्कस, नवी दिल्ली- ११०००१ हे मे. हिंदुस्तान युनीलिन्हर लिमिडेट नोंद कार्यालय- युनीलिन्हर हाऊस, बी.डी.सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पू.)

मुंबई- ४०००९९ यांचे खालील नमुदप्रमाणे २२३ शेअर्सबाबत फोलिओ क्र एचएलएल १६००९८० (जुना पी००९८०) भागप्रमाणपत्र हरवले आहेत आणि

द्य्यम प्रमाणपत्र वितरणाकरिता मी कंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणासर्ह घ्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन

. गरखेपासन १५ दिवसात कळवावे. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत

Place: Tamil Nadu

Date: 27.04.2023

आहे की, या शेअर्ससह कोणताही व्यवहार करू नये

फोलिओ

of COLGATE-PALMOLIVE (INDIA) LIMITED

Date: 27/04/2023

बी/१०२, अपर्णा निवास, तुंगारेश्वर

स्विटच्यामागे, वसई रोड (प.)

जि. पालघर-४०१२०२

दोशी लिगत

विचारात घेतले जाणार नाहीत.

ठिकाणः वसई

दिनांक : २७.०४.२०२३

येथे नोंद केले आहे.

VERTOZ

व्हेरटोज ॲडव्हर्टायझींग लिमिटेड

सीआयएन: एल७४९२०एमएच२०९२पीएलसी२२६८२३ (पुर्वीची व्हेरटोज मिडीया लिमिटेड व व्हेरटोज मिडीया प्रायव्हेट लिमिटेड) **नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालयः** ६०२, अवायर निर्मल गॅलेक्सी, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन समोर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (प.), मुंबई, महाराष्ट्र भारत–४०००८० **दूर**::०२२–६१४२६०३०, **फॅक्स**:०२२–६१४२६०६१, **ई-मेल:complaince@vertoz.com**, ३१ मार्च , २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू.लाखात, ईपीएस व्यतिरिक्ट

संपलेली तिमाही संपलेले वर्ष

	NI-TOTOTI				
तपशील	39.03.2023	39.92.2022	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२
कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	3835.00	२१५८.१७	9000.20	८२८१.४०	४१६०.६४
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	404.06	303.00	962.36	9382.98	004.06
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	, , , , , , , , ,		'- '''		,
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	404.06	303.00	962.36	9382.98	७७५.०८
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	890.36	320.22	१८२.७५	११०३.६८	६१०.३८
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता					
सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष	205 24				1.05 (21)
उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल	3 9 8 . 3 0	3 6 4 . 9 6	9 6 3 . 3 0	9309.08	५९६.७४
	9986.00	५९८.५००	9980.00		9980.00
वर्षाकरिता इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रत्येकी)				९०४८.६६	4833.20
9. मूळ (रु.)	3.83	२.६८	9.43	9.22	4.90
२. सौमिकृत (रु.)	3.83	२.६८	9.43	९.२२	4.90
टिप: १. वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्र	रारे पुनर्विलोकन कर	ण्यात आले आ	णि २५.०४.२०	२३ रोजी झात	नेल्या संचालव

हिप: १. वराल लेखापरिक्षत वित्ताय निक्कषांव लेखासामताद्वार पुनावलाकन करण्यात आल आण ५५,०४,२०२३ राजी झालेल्या सखालत मडळाच्या समेत मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑक्टिगोशन्स ऑड्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेट्स) रेजूलीस्म, २०५५ च्या नियम ३ अन्वये वरील निक्काषांचे कंपनीच्या वैद्यानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनिव्धेलोकन करण्यात आले आणि त्यावर अपान मत् टेप्प्यात आले. २. सेबी (लिस्टिंग ऑस्टिगोशन्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेट्स) रेप्युलेशन्स, २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आले वित्तीय निक्काषींच सोवस्तर नमुन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित एकमेव य एकत्रित वित्तीय निक्कार्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटव www.nseindia.com आणि कंपनीच्या http://ir.vertoz.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

					(रु.लाखात		
	संपले	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
तपशील	39.03.2023	39.92.2022	39.03.2022	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२		
कार्यचलनातून एकूण महसूल	9८५४.३५	9408.92	५६९.१०	५४१७.१२	२०५१.५०		
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	∠3.30	9८३.२८	980.89	४९९.२२	५०२.८२		
करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	६८.२६	989.20	982.99	३६६.५७	300.33		
एकूण सर्वकष उत्पन्न	48.24	२०७.१६	१४२.६६	५७१.९३	३५६.७२		
			व्हेरटोज	ॲडव्हर्टायझींग	लिमिटेडकरित		

ठिकाण: मुंबई झिल शाह कंपनी सचिव व सक्षम अधिक

जीआय इंजिनीअरिंग सोल्यूशन्स लिमिटेड

सीआयएन: एल४०१०९एमएच२००६पीएलसी१६३७३१ नोंदणीकृत कार्यालय: ७३ए एसडीएफ-३, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. दरध्वनीः ०२२-४४८८४४८८, फॅक्सः ०२२-२८२९०६०३, ईमेलः investors@giesl.in

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	रुपये लाखात, प्रति शेअर डाटा व्यतिरिक्त					
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.		३१.०३.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३७,७४७.३९	४३,९३४.७६	२.९५	८४,२८५.९१	११.२२
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१८५.३०	१३२.९५	(0.97)	३३०.६०	(२.१७)
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१८५.३०	१३२.९५	(0.97)	३३०.६०	(२.१७)
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१४२.९६	१३२.९५	(0.97)	२८८.२६	٥.७२
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित					
	नफा/(तोटा) (करानेतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१४२.९६	१३२.९५	(0.97)	२८८.२६	٥.७२
ξ	भरणा केलेले समभागभांडवल (शेअरचे दर्शनी मूल्य दर्शविले जाईल)	३,६२६.१९	३,६२६.१९	८६१.१९	३,६२६.१९	३,६२६.१९
૭	मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदापत्रकानुसार पुनर्मूल्यांकन राखीव					
	वगळून राखीव	(१७८.६४)	(३१६.६०)	(४२५.२७)	(१७८.६४)	(४२५.२७)
6	उत्पन्न प्रतिभागः					
	रु.१०/- प्रत्येकी मूल्याचे समभाग					
	(संपलेली तिमाही व नऊमाहीकरिता ईपीएस वार्षिकीकृत नाही)					
	(अ) मूलभूत (रु.)	0.39	0.30	(0.08)	0.68	०.०१
ਰਿਹ	(ब) सौमिकृत (रु.)	0.39	0.30	(०.०१)	0.69	०.०१

१. कंपनीचे आर्थिक निकाल कंपनी कायदा २०१३ (अधिनियम) च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या इंडएएसनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमन ३३ नुसार तयार केले गेले आहेत आणि त्याखालील संबंधित नियमांसह वाचले गेले आहेत वैधानिक लेखापरीक्षकांनी या निकालांवर अपरिवर्तित मत व्यक्त केले आहे.

वरील लेखापरिक्षित वित्तीय निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने २५ एप्रिल, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मान्यता दिली आहे वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता निकालांचा मर्यादित आढावा घेतला आहे.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोनर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंनसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्त नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.giesl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जीआय इंजिनियरिंग सोल्युशन्स लिमिटेडकरिता विशेष गुप्ता संचालव

डीआयएन:००२५५६८९

तारीख: २५ एप्रिल, २०२३ ठिकाण: दिल्ली

मुख्य कार्यालय: लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दुर.:०२२-४२४१०४००, ०२२-४०६०३१००, वेबसाईट: http://www.shriramfinance.in. **नोंदणीकृत कार्यालय:** श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साउथ फेज, इंडस्ट्रियल इस्टेट, गुन्डी, चेन्नई - ६०००३२. **शाखा कार्यालय:** ७७२, इमारत क्र.७, सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३

परिशिष्ट-४-ए

SHRIRAM City

SHRIRAM

(नियम ९(१) ची तरतूद पहा)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड मध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दि.३०.११.२०२२ रोजी पासून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम फायनान्स लिमिटेड असे बदलण्यात

आले. दिनांक ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र. सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

रुल्स, २००२ च्या नियम ९(१) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीराम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड म्हणून ज्ञात) कडे तारण/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेल आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून श्रीराम फायनान्स लिमिटेड यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता खाली दिलेल्य

तपशिलानुसार ई-लिलाव आधारावर **जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे** या तत्त्वावर **१९.०५.२०२३ रोजी स.११.०० वा. ते दु.१.००वा** वेक्री केली जाईल. कर्जदार, जामिनदार, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील खालीलप्रमाणे•

तपशाल खालालप्रमाण:						
कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/ तारणकर्ताचे नाव	१३(२) मागणी सूचना तारीख व रक्कम	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित मुल्य (रु.) व बोली वाढविणे	इसारा रक्कम ठेव (इरठे) तपशील	लिलावाची तारीख व	संपर्क व्यक्ती व निरीक्षण तारीख
मे. प्रसाद एजेन्सी	मागणी सूचना दिनांक	फ्लॅट क्र.१३, (क्षेत्रफळ	रु.६१,८७,५००/-	इरठे रक्कम खाली नमुद	वेळ	ग्राहक सेवा
(मालक - श्री.प्रसाद जनार्दन राव)	२७.०८.२०२०	अंदाजे ४७० चौ.फू.)	(रुपये एकसष्ट लाख	केलेल्या खाते तपशिलानुसार	१९	क्र.०२२
दूकान क्र.२, तळमजला, विनर्स		४था मजला, ए विंग,	सत्त्याऐंशी हजार पाचशे	आरटीजीएस/एनईएफटी	मे	४००८१५७२
कोहौसो, श्री नगर, वागळे इस्टेट, ठाणे	दि.१७ऑगस्ट, २०२०	इमारत क्र.३, वैशाली	फक्त)	स्वरुपात जमा करावी.	२०२३	
(प) - ४००६०४.	रोजी देय कर्ज खाते	अपार्टमेंट्स कोहौसो लि,		बँक नाव: ॲक्सिस बँक	वेळ:	
	क्र.सीडीबीडीआरटीएफ	प्लॉट क्र. २५४ वैशाली	बोली वाढविणे	लिमिटेड, शाखाः डॉ.	स.११.००	श्री. मंगेश चौगुले
२. श्री. प्रसाद जनार्दन राव	१७०७२४०००३		रु.५०,०००/- आणि	राधाकृष्णन सलाई, मायलापूर,	वा.	८८५०७७७१६८
३. श्रीमती सरोज पी राव	अंतर्गत रक्कम	नगर, बालराजेश्वर रोड,	अधिकाधिक	चेन्नई-६०००४.	ते दु.१.०० वा.	
फ्लॅट क्र.३-१३-ए, ४था मजला, वैशाली कोहौसो, बाल राजेश्वर रोड, वैशाली नगर, मुलुंड (प) मुंबई - ४०० ०८०.	रु.८६,२५,६६३/- (रुपये शहाऐंशी लाख पंचवीस हजार सहाशे त्रेसष्ट फक्त) तसेच	मुंलुंड (प), मुंबई - ४०० ०८०. चतुसिमाः उत्तरेस : वैशाली नगर रोड	इसारा रक्कम (इरठे)(रु.) रु.६,१८,७५०/- (रुपये सहा लाख अठरा हजार सातशे पन्नास फक्त)	बँक खाते क्र.: चालु खाते क्र.००६०१०२०००६७४४९ आयएफएससी कोड: युटीआयबी०००००६	91.	देबज्योती रॉय ९८७४७०२०२१
ताबा दिनांक व ताबा प्रकार १६.१२.२०२२ वास्तविक ताबा ज्ञात अधिभार अज्ञात	लवाद डिक्रेटल रक्कम पुरस्कृत गणनेनुसार पुढील व्याज आणि शुल्कासह.	दक्षिणेस : मोकळा प्लॉट पूर्वेस : साई आशिष कोहौसो पश्चिमेस : घाटीपाडा रोड उप नोंदणी जिल्हा बोरिवली आणि नोंदणी जिल्हा मुंबईच्या हदीत.	इरठे सादर करण्याची अंतिम तारीख १८.०५.२०२३ वेळ: स.१०.०० ते दु.४.०० वा.			मालमत्तेच्या निरीक्षणाची तारीखः ११.०५.२०२३ वेळः स.११.०० ते वु.४.००

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९(१) अन्वये वैधानिक १५ दिवसांची सूचना:

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, ई-लिलावाच्या तारखेपुर्वी अर्थात १९.०५.२०२३ पुर्वी व्याजासह वर नमुद केलेली संपुर्ण रक्कम जमा करावी, अन्यथा मालमत्तेचा लिलाव/विक्री केली जाईल आणि उर्वरित रक्कम असल्यास ती व्याज व शुल्कासह वसुल केली जाईल.

कोणतेही कारण न दर्शविता काही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे राखून आहे. ऑनलाईन लिलाव आमची लिलाव संस्था नेक्सजेन सोल्युशन प्रा.लि. यांचे (https://www.disposalhub.com) वेबसाईटवर संचालित केले जाईल. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता आणि निविदा सादर करण्याचे ठिकाण, निविदा उघडणे व लिलावाचे ठिकाण याकरिता कृपया (https://www.disposalhub.com <mark>ला तसेच श्रीराम फायनान्स</mark> लिमिटेडच्या http://shriramfinance.in/auction वेबसाईटला भेट द्या.

ठिकाण : मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड दिनांक : २७.०४.२०२३



क्रिपानीच ई निविदा सूचना क्रमांक ०५/२०२३-२०२४ (मुंबई)

	म.आ.वि.महामडळातफ खालाल कामाकारता इ–ानविदा सूचना मागावण्यात यत आहत.						
अ.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम					
क्र.		रूपये					
१	बारवी वॉटर वर्क्स देखभाल व दुरुस्ती जांभूळ येथील रॉ						
	वॉटर वर्क्स परिसरातील खराब झालेल्या युसीआर कंपाऊंड	रु. २५,७०,९०९.००					
	भिंतीची दुरुस्ती करणे. (तिसरी मागणी)						

उपरोक्त कामांचे निविदा प्रपत्र दिनांक २७/०४/२०२३ ते दिनांक ०३/०५/ २०२३ पर्यंत महामंडळाच्या http://www.midcindia.org या संकेत स्थळावर

इच्छुकांनी याबाबत दिनांक २८/०४/२०२३ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या संकेत स्थळावर नोंदवावेत. कंत्राटदारांच्या मृद्यांचे निराकरण/महामंडळाचा खुलासा दिनांक ०२/०५/२०२३ पासून महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.

जाहीर सूचना

याद्भारे नोटीस देण्यात येत आहे की आमचे अशील (क्लाएंट) यांनी श्रीमती राधिका मंथा उर्फ श्रीमती राधिका सागर मंथा, कायमस्वरूपी पत्ता ९७१६ टॉवर व्ह्यू हेलोटेस, टेक्सास–७८०२३ आणि पत्ता २४ सी शेल्स अपार्टमेंटस, वॉल्टेअर अपलॅंडस, विशाखापट्टणम – ५३०००३ , आंध्र प्रदेश ('हस्तांतरक') यांचेकडून येथे शेड्यूलमध्ये वर्णन केलेल्या जाँफिस प्रिमाइसेसमधील ('सदर प्रिमाइसेस') त्यांचा हक्क, मालकी व हितसंबंध ताब्यात घेण्याचे मान्य केलेले आहे. हस्तांतरक यांनी आमच्या क्लाएंटना पुढीलप्रमाणे माहिती दिलेली आहे

- हस्तांतरक यांचे मयत पती, श्री. पुटचा वेंकटा कृष्णाजी यांनी सदर प्रिमाइसेस श्रीमती निकिता भास्कर कारकेरा यांचेकडून दि. १५ फेब्रुवारी, १९९० रोजी केलेल्या करारनाम्यानुसार व करारनाम्याखाली ('गहाळ झालेले टायटल डीड ') ताब्यात घेतले होते. मूळ गहाळ झालेले टायटल डीड हरवलेले आहे आणि सखोल शोध घेऊनदेखील
- सदर श्री. कृष्णाजी यांनी सदर प्रिमाइसेस त्यांच्या दिनांक १४ एप्रिल, २०१८ रोजी केलेल्या मृत्यूपत्राअन्वये हस्तांतरक यांना दिले. त्या सदर मृत्यूपत्राच्या एकमेव वारसदार ्र (मृत्यूपत्राद्वारे दान केल्या गेलेल्या वारसदार) आहेत.

जर कोणत्याही व्यक्तीला सदर प्रिमाइसेसविरूद्ध किंवा गहाळ झालेल्या टायटल डीडविरूद्ध किंवा त्यातील कोणत्याही भागाविरूद्ध , विक्री, बदली, वारसा, करार, काँट्रॅक्ट, गहाणखत, इजमेंट, बक्षीस, लीज, भाडेकरार, लीन, लीव्ह अँड लायसेन्स, चार्ज, सक्सेशन, गहाणखत, ट्रस्ट, निवासाचा हक्क (राइट ऑफ रेसिडेन्स), ताबा, भोगवटा हक्क, मेंटेन्स किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी कोणताही दावा करायचा असेल त्या व्यक्तीने खाली सही करणार यांना त्यांच्या दाव्यांबद्दल ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत, लेखी स्वरूपात पुढील पत्त्यावर कळवणे आवश्यक आहे, व त्यासोबत आधारभूत कागदपत्रांच्या पुरव्याची प्रमाणित सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे : युनिट नं. १०४, १ ला मजला, विकास प्रिमाइसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ११ बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई, ४००००१, तसे न केल्यास अशा व्यक्तीचा / व्यक्तींचा दावा/ दावे आणि/किंवा आक्षेप/ आक्षेप, असल्यास, ते सोडून दिल्याचे आणि/किंवा काढून टाकल्याचे मानले जाईल आणि प्रस्तावित व्यवहार अशा कोणत्याही दाव्याचा / दाव्यांचा आणि / किंवा आक्षेपाचा / आक्षेपांचा संदर्भ न घेता पूर्ण केला जाईल.

वर नमूद केलेले शेड्यूल (सदर प्रिमाइसेसचे वर्णन)

ऑफिस क्रमांक २१२, क्षेत्रफळ सुमारे १७६ चौरस फूट कार्पेट एरिया, दुसऱ्या मजल्यावरील 'चॅरिस्मा सेंटर' नावाच्या इमारतीतील, प्लॉट नं. ६९–ए, सीटीएस नं. ६९३, क्षेत्रफळ सुमारे १,२८७ चौरस मीटर्स किंवा तत्समान, सबर्बन स्कीम ३ मधील, १९ वा रस्ता, चेंबूर, मुंबई ४०००७१ व त्यासोबत ५ (पाच) पूर्ण मूल्य भरलेले (पेड अप) भाग (शेअर्स) प्रत्येकी रू. ५०/-चे, ज्यांचे अनुक्रमांक २७६ ते २८० (दोन्ही समाविष्ट) आहेत, भाग प्रमाणपत्र क्र. २० खाली धारण केलेले, चॅरिस्मा सेंटर को –ऑपरेटिव्ह प्रिमाइसेस सोसायटी लिमिटेड यांनी जारी केलेले, जी महाराष्ट्र को–ऑपरेटिव्ह सोसायटीज कायदा, १९६० खाली नोंदण्यात आलेली सोसायटी असून नोंदणी क्रमांक बीओएम/डब्ल्यू/एम/ जीएनएल/ सी/ ८४९ , १९८९ चा आहे व ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट नं. ६९ ए, सीटीएस क्र. ९६३, १९ वा रस्ता, चेंबूर, मुंबई-४०००७१

> श्री. सूरज अय्यर मे. गणेश अँड कं



तारीख : २७ एप्रिल २०२३

मार्कसन्स फार्मा लिमिटेड

CIN: L24110MH1992PLC066364 नोंदणीकृत कार्यालय: ११वा मजला, ग्रॅण्डीयर, वीरा देसाई विस्तारित मार्ग ओशिवरा, अंधेरी, (पश्चिम), मुंबई-४०० ०५३. दरध्वनी: ०२२ ४००१ २०००; फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११ वेबसाईट: www.marksanspharma.com; र्डमेल: companysecretary@marksanspharma.com

पोस्टल बॅलेट रिमोट ई-व्होटिंगची सूचना

याद्वारे सूचना दिली जाते की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८, ११० आणि इतर लागू तरतुदी, जर काही असतील तर, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० आणि २२ सह वाचा, सेबी चे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५, आयसीएसआय द्वारे सर्वसाधारण सभेवर जारी केलेले सचिवीय मानके ('एसएस –२') (कोणत्याही वैधानिक सुधारणा(रे), सुधारणा(ने) किंवा त्याच्या पुन्हा लागू करण्याच्या समवेत, काही काळासाठी), कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२०, एप्रिल १३, २०२० आणि ५ मे, २०२२ च्या सामान्य परिपत्रकांसह वाचा, २५ एप्रिल २०२३ च्या पोस्टल बॅलेट सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार रिमोट ई-व्होटिंगद्वारे कंपनी खालील ठराव पास करण्यासाठी तिच्या सदस्यांची मान्यता घेत आहे:

कालावधीत सलग ५ (पाच) वर्षांच्या दुसऱ्या टर्मसाठी पुनर्नियुक्ती.

- िरमोट ई–व्होटिंग सुविधेद्वारे सदस्यांना मतदान करण्याची पात्रता पडताळून पाहण्यासार्ठ कट-ऑफ तारीख शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३ आहे. कंपनीने भागधारकांना ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या
- ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये / लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट–ऑफ तारखेनुसार दिसतात त्यांनाच रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेता येईल. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.
- वैधानिक तरत्द्वींचे पालन करून, कंपनीने २६ एप्रिल, २०२३ रोजी ज्या भागधारकांचे ई-मेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये आणि ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदवहीत/ लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट–ऑफ तारखेनुसार नोंदणीकृत आहेत, त्यांना फक्त ई–मेलद्वारे पोस्टल बॅलेट नोटीस पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. पुढे, या पोस्टल मतपत्रिकेसाठी स्पष्टीकरणात्मक विधान आणि पोस्टल मतपत्रिका फॉर्मसह सूचनेची प्रत्यक्ष प्रत सदस्यांना पाठवली गेली नाही. त्यामुळे, सदस्यांना त्यांची संमती/असहमती दूरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारेच कळवणे आवश्यक आहे.
- रिमोट ई-मतदान कालावधी **शनिवार, २९ एप्रिल, २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता** (भाप्रवे) सुरू होईल आणि रविवार, २८ मे, २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर सीडीएसएल द्वारे रिमोट ए-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. या तारखेच्या पुढे आलेले कोणतेही मत वैध ठरणार नाही आणि या तारखेच्या पुढे मतदान करता येणार नाही.
- एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, त्यांना नंतर त्यात बदल करण्याची किंवा पन्ह मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ई-मतदानासाठी तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना पोस्टल बॅलेट नोटिसच्या नोट्समध्ये परिशिष्ट – खख म्हणून नमूद केल्या आहेत.
- कंपनीच्या संचालक मंडळाने ए.के. जैन अँड कंपनीचे श्री आशिष कुमार जैन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची ही पोस्टल बॅलेट प्रक्रिया आयोजित करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती
- स्पष्टीकरणात्मक विधानासह उपरोक्त सूचना कंपनीच्या वेबसाइट www.marksanspharma.com, ई-व्होटिंग एजन्सीची वेबसाइट www.evotingindia.com आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट म्हणजे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नाहीत, त्यांनी त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टाकण्यासाठी वरील वेबसाइट्सवर उपलब्ध असलेल्या नोट्स टू पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचा संदर्भ घेण्याची विनंती केली जाते.
- इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणार्या सदस्यांना त्यांचे ई-मेल आयडी संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणी/ अपडेट करण्याची विनंती केली जाते आणि भौतिक स्वरूपात शेअर्स असल्यास, कंपनीचा रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा ईमेल आयडी: investor@bigshareonline.com वर ई-मेलद्वारे विनंती करावा.
- कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, सदस्य भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि <u>www.evotingindia.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या ई-व्होटिंग यूजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार सूचना पहा किंवा श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई – ४०००१३ यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक - १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करा.
- १०. पोस्टल मतपत्रिकेचा निकाल छाननीकर्त्याच्या अहवालासह, कंपनीच्या वेबसाइट www.marksanspharma.com वर आणि ई-व्होटिंग एजन्सीच्या वेबसाइट www.evotingindia.com वर टाकून वैधानिक कालमर्यादेत घोषित केला जाईल. पुढे, परिणाम स्टॉक एक्सचेंजला देखील एकाच वेळी कळवले जातील

मुंबई

२६ एप्रिल, २०२३

संचालक मंडळाच्या आदेशानुसार मार्क्सन्स फार्मा लिमिटे हर्षवर्धन पाणीग्रर्ह कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

1174773 59941621 59941660 दिनांक: २५.०४.२०२३ ठिकाण : नवी दिल्ली

अनुक्रमाक पर्यंत पासून संख्या P00980 114035 14680765 14680773 336523 22390600 22390621 796758 34244281 34244305 796759 34244306 34244330 796760 34244331 34244332 1174771 59941521 59941570 1174772 59941620 59941571

अनुक्रमांक